

B.Com. New CBCS Pattern Semester-IV  
**UCA4F01M - Compulsory Marathi-I**

P. Pages : 2

Time : Three Hours



**GUG/S/24/12040**

Max. Marks : 80

1. 'अब्राहम लिंकनचा विनोद' या पाठाच्या आधारे अब्राहम लिंकनच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टे स्पष्ट करा. 16

**किंवा**

'सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू' असे स्वामी विवेकानंद का म्हणतात?

2. 'सागरास' या कवितेतून प्रकट झालेली सावरकरांची व्याकुळ भावावस्था स्पष्ट करा. 16

**किंवा**

'जल्म' या कवितेच्या आधारे ग्रामीण जीवनातील दारिद्र्याचे - व्यथांचे विदारक दर्शन घडवा.

3. पुढीलपैकी कोणत्याही एकाच गटातील प्रश्नांची उत्तरे सुमारे शंभर शब्दात लिहा. 16

**गट - 'अ'**

- क) जनकोजीच्या मृत्यूची बातमी ऐकून दत्ताजी काय म्हणाले?
- ख) 'अक्षर वाङ्मय' कशाला म्हणतात ते सांगा.
- ग) देवाच्या शेताला 'देवाचं शेत' हे नाव कसे पडले?
- घ) लहान मुलाला घेऊन येणाऱ्या म्हाताऱ्या भिकाऱ्याचे व्यक्तिचित्र रेखाटा.

**किंवा**

**गट - 'ब'**

- च) दत्ताजी शिंदे आणि गिलच्यांच्या लढाईचे वर्णन बखरकाराने कसे केले आहे.
- छ) मॅक्लॅनन सेनापतीच्या विक्षिप्तपणाविषयी थोडक्यात माहिती सांगा.
- ज) नरसिंहाचे व्यक्तिचित्र रेखाटा.
- झ) स्टेशनवरच्या हमालांकडे उसणे पैसे मागण्याचे अवचट यांनी का टाळले?

4. पुढीलपैकी कोणत्याही एकाच गटातील प्रश्नांची उत्तरे सुमारे शंभर शब्दात लिहा.

16

**गट - क**

- त) ना. वा. टिळक यांनी जखमी पक्षिणीचे वर्णन कसे केले आहे?
- थ) 'एक मागता डोळे दोन, देव देतसे जन्मांधाला' असे मर्ढेकर का म्हणतात?
- द) मुलीच्या जन्माचे स्वागत आईने कसे केले?
- ध) गावात शहरीकरणाचा वारा शिरल्यावर गावात कोणकोणते बदल झाले?

**किंवा**

**गट - ड**

- प) पक्षिणीने माणसाला कृतघ्न का म्हटले?
- फ) गणपत वाणी आपल्या दुकानात कोणता माला विकत असे?
- ब) 'पुण्याई' या कवितेतील आईला कोणती थोर पुण्याई वाटते?
- भ) 'गेली बदलून दिनचर्या गावकऱ्यांची' असे अजीम नवाज राही का म्हणतात?

5. पुढील सर्व प्रश्नांची प्रत्येकी शंभर शब्दात उत्तरे लिहा.

16

- 1) 'वीरच या वसुंधरेचा उपभोग घेतात' असे विवेकानंद का म्हणतात?
- 2) विरंगुळा म्हणजे काय ते सांगा सर्वसामान्य माणसे विरंगुळा कसा घेतात ते स्पष्ट करा?
- 3) सागराने मातृभूमीला कोणते वचन दिले होते?
- 4) शेवटी मायने आपल्या मुलाला कोणता उपदेश केला आहे?

\*\*\*\*\*